

मे. एमकेसी अॅग्रो फ्रेश लिमिटेड, मौजे. बारगांव, पोस्ट वरुड, जि. अमरावती या संस्थेच्या गट नं. १/१०/११, मौजे. बारगांव, पोस्ट वरुड, जि. अमरावती येथील To Set up Export Oriented & Citrus Juice Manufacturing Unit ह्या प्रकल्पास महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-२०२३ अंतर्गत निर्यातीभिमुख विशिष्ट प्रकल्प (EoSP) म्हणून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्र. निर्यात- २०२४/ प्र.क्र.५३/ उद्योग-७
मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक,
मादाम कामा मार्ग, मुंबई-४०० ०३२.
दिनांक १२/१२/२०२४

- संदर्भ :-** १) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्र. निर्यात-२०२४/ प्र.क्र.१३५/ उद्योग-७, दिनांक २२/११/२०२३.
- २) मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०१/१०/२०२४ रोजी संपन्न प्रदत्त समितीच्या दुस-या बैठकीचे इतिवृत्त दिनांक १०/१०/२०२४.
- ३) अधिक्षकीय उद्योग अधिकारी (निर्यात), उद्योग संचालनालय, मुंबई यांचे क्र. उसं/ निर्यात/ प्रशासकीय मान्यता आदेश/ एमकेसी/२०२४/अ-८९७, दिनांक ११/१०/२०२४ रोजीचे पत्र.
- ४) अधिक्षकीय उद्योग अधिकारी(निर्यात), उद्योग संचालनालय, मुंबई यांचे क्र. उसं/ एमकेसी अॅग्रो फ्रेश लि./ तांत्रिक मान्यता/ मओविमं/ २०२४/ अ-९२०, दिनांक २३/१०/२०२४ रोजीचे पत्र.
- ५) अधिक्षकीय उद्योग अधिकारी(निर्यात), उद्योग संचालनालय, मुंबई यांचे क्र. उसं/ निर्यात/ प्रशासकीय मान्यता आदेश/ एमकेसी/ २०२४/ अ-१००६, दिनांक ०९/१२/२०२४ रोजीचे पत्र.

प्रस्तावना :-

राज्याची निर्यात क्षेत्रातील कामगिरी वाढवून सन २०२८ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था US \$ १ ट्रिलियन एवढी साध्य करण्यासाठी राज्यामध्ये निर्यात प्रोत्साहन विषयक पायाभूत सुविधांची निर्मिती व बळकटीकरण करणे, निर्यातदार तसेच निर्यातक्षम घटकासाठी निवडक प्रोत्साहने देणे, निर्यातवृद्धीसाठी ODOP व GI उत्पादनांना प्रोत्साहन देणे, निर्यात सुविधांकरीता संस्थात्मक उभारणी करणे, निर्यात सुलभीकरणासाठी पुढाकार (Ease of Doing Exports) घेणे तसेच निर्यात प्रोत्साहनाकरीता राज्य शासनाच्या इतर धोरणांचे अभिसरण करणे या घटकांवर विशेष भर देण्याकरीता दिनांक २२/११/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-२०२३ जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यामध्ये पुढील पाच वर्षांमध्ये ३० निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प विकसित करण्याचे लक्ष्य असून निर्यातीभिमुख विशिष्ट प्रकल्प (EoSP-Export oriented Specific Project) याकरीता मंजूर प्रकल्प किमतीच्या रुपये ५० कोटीच्या मर्यादेत तसेच निर्यातीभिमुख औद्योगिक उद्यान (EoIP-Export oriented Industrial Parks) याकरीता रुपये १०० कोटीच्या मर्यादेत राज्य शासनाचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

२. सदर धोरणांतर्गत निर्यातीभिमुख विशिष्ट प्रकल्प (EoSP) म्हणून अंतिम मंजूरीकरीता मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली प्रदत्त समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय तथा निर्यात आयुक्त यांच्याकडून प्राप्त प्रस्ताव प्रधान सचिव(उद्योग) यांच्या अध्यक्षतेखालील प्रकल्प

सनियंत्रण समितीच्या विश्लेषणानंतर अंतिम मंजूरीसाठी प्रदत्त समितीच्या दिनांक ०१/१०/२०२४ रोजीच्या दुस-या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आले होते. सदर बैठकीत मे. एमकेसी अॅग्रो फ्रेश लिमिटेड, मौजे. बारगांव, पोस्ट वरुड, जि. अमरावती या संस्थेच्या To Set up Export Oriented & Citrus Juice Manufacturing Unit या प्रकल्पास, महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-२०२३ अंतर्गत तरतूदीच्या अटी व शर्तीस अधीन राहून, निर्यातीभिमुख विशिष्ट प्रकल्प (EoSP) म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

३. मे. एमकेसी अॅग्रो फ्रेश लिमिटेड, मौजे. बारगांव, पोस्ट वरुड, जि. अमरावती या संस्थेच्या उक्त प्रकल्पास निर्यातीभिमुख विशिष्ट प्रकल्प (EoSP) म्हणून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत अधिक्षकीय उद्योग अधिकारी(निर्यात), उद्योग संचालनालय यांनी दिनांक ११/१०/२०२४ व दिनांक ०९/१२/२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तावित केले आहे. तसेच उक्त प्रकल्पातील नागरी आणि इमारतविषयक पायाभूत सुविधांच्या कामांकरीता (infrastructure works of Civil & Building), रुपये १,२९,८४,४२५/- इतकी रक्कम अंदाजपत्रकाचे तपासणी शुल्क म्हणून मुख्य अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नागपूर यांच्याकडे वर्ग करण्याच्या अधीन राहून, तांत्रिक मान्यता दिल्याचे अधिक्षकीय उद्योग अधिकारी(निर्यात), उद्योग संचालनालय यांनी दिनांक २३/१०/२०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे.

४. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता, मे. एमकेसी अॅग्रो फ्रेश लिमिटेड, मौजे. बारगांव, पोस्ट वरुड, जि. अमरावती या संस्थेच्या गट नं. ९/१०/११, मौजे. बारगांव, पोस्ट वरुड, जि. अमरावती येथील To Set up Export Oriented & Citrus Juice Manufacturing Unit ह्या प्रकल्पास निर्यातीभिमुख विशिष्ट प्रकल्प (EoSP) म्हणून सदर प्रकल्पांतर्गत रुपये २०२.१४ कोटी एवढ्या रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

मे. एमकेसी अॅग्रो फ्रेश लिमिटेड, मौजे. बारगांव, पोस्ट वरुड, जि. अमरावती या संस्थेच्या गट नं. ९/१०/११, मौजे. बारगांव, पोस्ट वरुड, जि. अमरावती येथील To Set up Export Oriented & Citrus Juice Manufacturing Unit ह्या प्रकल्पास महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-२०२३ अंतर्गत स्थापित मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील प्रदत्त समितीने दिनांक ०१/१०/२०२४ रोजी संपन्न बैठकीमध्ये निर्यातीभिमुख विशिष्ट प्रकल्प (EoSP) म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदर प्रकल्पांतर्गत समाविष्ट खालील तक्त्यामध्ये नमूद रुपये २०२.१४ कोटी एवढ्या रकमेच्या कामांना, पुढील परिच्छेद ३ येथे नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून, प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

(रक्कम रुपये कोटी)

अ.क्र.	तपशिल	प्रस्तावित रक्कम	धोरणांतर्गत पात्र रक्कम
१.	Land	०.००	०.००
२.	Building and Civil cost	८५.२७	५७.४८ (*)
३.	Plant and Machinery	१३६.८३	१३६.८३
४.	Miscellaneous Fixed Assets	४.००	४.००
५.	Contingencies	१.५०	१.५०
६.	Pre-operative Expenses	२.३३	२.३३
	एकूण	२२९.९३	२०२.१४

* महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरणातील तरतूदीनुसार प्रकल्प किमतीच्या २५% इमारत बांधकाम खर्च पात्र आहे. इमारत बांधकामाकरीताचा उर्वरीत खर्च अंमलबजावणी संस्थेकडून करण्यात येईल.

२. सदर धोरणातील तरतूदीनुसार उक्त प्रकल्प झोन III (विदर्भ) मध्ये मोडत असून मंजूर प्रकल्प किमतीच्या ६०% (रुपये ५० कोटीच्या मर्यादेत) राज्य शासनाचे आर्थिक सहाय्याकरीता पात्र आहे. सदर प्रकल्पाकरीता आर्थिक स्रोत (Means of Finance) खालीलप्रमाणे आहे :-

अ.क्र.	आर्थिक स्रोत तपशिल	रक्कम (रुपये कोटी)
१.	राज्य शासनाचे सहभाग अनुदान	५०.००
२.	अंमलबजावणी संस्थेचा सहभाग	५१.५८
३.	बँकेचे वित्तीय सहाय्य	१००.५६
एकूण		२०२.१४

३. अटी व शर्ती :-

- To Set up Export Oriented & Citrus Juice Manufacturing Unit ह्या प्रकल्पाची निर्यातीभिमूख विशिष्ट प्रकल्प (EoSP) म्हणून अंमलबजावणी करण्याकरीता मे. एमकेसी अॅग्री फ्रेश लिमिटेड, मौजे. बारगांव, पोस्ट वरुड, जि. अमरावती ही अंमलबजावणी संस्था (IA-Implementing Agency) राहणार आहे. सदर प्रकल्पातील दैनंदिन कामकाज तसेच देखभाल-दुरुस्तीकरीता सदर अंमलबजावणी संस्था जबाबदार राहील.
- महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-२०२३ अंतर्गत तरतूदी तसेच त्याअनुषंगाने निर्गमित होणा-या कार्यान्वयन आदेशानुसार, या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच फलनिष्पत्तीच्या अनुषंगाने देखरेख व सनियंत्रण याकरीता विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय तथा निर्यात आयुक्त हे जबाबदार अधिकारी असतील. यासंदर्भात त्यांच्याकडून सविस्तर इरादापत्र (Letter of Intent) देण्याची कार्यवाही करण्यात यावी.
- सदर प्रकल्पास मुख्य अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नागपूर यांच्याकडून, आवश्यक बाबींची पूर्तता करून, तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेण्याची जबाबदारी सदर अंमलबजावणी संस्थेची राहील. त्याबाबत विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय यांच्याकडून खातरजमा करण्यात येईल.
- प्रदत्त समितीने दिलेल्या मान्यतेनुसार, सदर निर्यातीभिमूख विशिष्ट प्रकल्पाअंतर्गत सुविधा (facilities) पुरविण्याची जबाबदारी सदर अंमलबजावणी संस्थेची राहील. तसेच त्याबाबतची खातरजमा विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय यांच्याकडून करण्यात येईल.
- सदर प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणा-या सुविधांचा दर्जा हा जागतिक मानांकन पूर्ण करण्याच्या दृष्टीने असण्याची दक्षता सदर अंमलबजावणी संस्थेकडून घेण्यात येत असल्याची खातरजमा विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय यांच्याकडून करण्यात येईल.
- ज्युस कॉन्सन्ट्रेट निर्मितीकरीता जागतिक स्तरावर वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री व प्रशिक्षणाचा वापर करण्यात यावा. त्यामध्ये प्रामुख्याने संत्रा प्रक्रियेकरीता वापरले जाणारे संत्रा फळ झाडावरून किंवा झाडाखाली अलगदपणे गोळा करण्याकरीता संत्रा फळझाडांना जाळी बांधणे, ऑटो पिकींग मशिन व प्रकल्प

परिसरातील महिला बचत गटांना फळे काढण्याचे काम सदर अंमलबजावणी संस्थेकडून प्राधान्याने देण्यात येईल.

- g) स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून संत्रा फळांना मानवी संपर्क होणार नाही याकरीता महिला व इतर कामगारांना फळे काढण्याकरिता हातमोजे, अॅप्रन व इतर आवश्यक साहित्य अंमलबजावणी संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात येईल.
- h) प्रकल्प किंमतीमध्ये कोणत्याही कारणामुळे मंजूर रकमेपेक्षा वाढ झाली तर त्याचा भार अंमलबजावणी संस्थेकडून स्विकारण्यात येईल. सदर प्रकल्पातून होणा-या कार्यवाहीमुळे निर्माण होणारे कोणतेही वित्तीय दायित्व राज्य शासन स्विकारणार नाही.
- i) सदर निधीचा वापर अंमलबजावणी संस्थेकडून प्रकल्पातील मंजूर कामांकरीताच करण्यात येत असल्याची खातरजमा विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय यांच्याकडून करण्यात येईल.
- j) सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने प्लांट व मशिनरी, सर्व वस्तू, साहित्य व सेवा यांची खरेदी शासनाच्या प्रचलित नियमांनुसार पारदर्शी व स्पर्धात्मक निविदाप्रक्रियेचा अवलंब करून करण्यात आल्याची खातरजमा विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय यांच्याकडून करण्यात येईल.
- k) सदर प्रकल्पाकरीता प्रस्तावित जमीन ही बोजाविरहीत तसेच ती संस्थेच्या पूर्णपणे ताब्यात असल्याची खातरजमा विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय यांच्याकडून करण्यात येईल.
- l) सदर प्रकल्पातील सुविधेचा वापर सर्व प्रकारचे उद्योजक तसेच सामाजिककृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील (SC/ST/Women Entrepreneurs इत्यादी) सर्व उद्योजकांसाठी करण्याबाबत विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय यांच्याकडून खातरजमा करण्यात येईल.
- m) सदर धोरण व त्याअनुषंगाने निर्गमित कार्यान्वयन आदेशातील तरतूदीनुसार तसेच तांत्रिक व आर्थिक मूल्यांकन यानुसार अनुपालन होत असल्याची खातरजमा विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय यांच्याकडून खातरजमा करण्यात येईल.
- n) सदर प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणा-या सुविधा (facilities) या प्रकल्प परिसरामध्ये अस्तित्वात असलेल्या तसेच भविष्यात स्थापित होणा-या सर्व उद्योग घटकांसाठी use and pay तत्वावर उपलब्ध असतील.
- o) उक्त प्रयोजनार्थ सदर अंमलबजावणी संस्थेकडून राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या इतर कोणत्याही विभागाचे अनुदान मिळण्याकरीता अर्ज कलेला नाही किंवा त्याअनुषंगाने कोणत्याही स्वरूपाचे अनुदान घेतलेले नाही, याबाबत अंमलबजावणी संस्थेकडून प्रमाणपत्र सादर करून घेण्यासंदर्भात उद्योग संचालनालयाकडून उचित कार्यवाही करण्यात येईल.
- p) महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-२०२३ च्या अनुषंगाने सविस्तर कार्यान्वयन (modalities) आदेश निर्गमित झाल्यानंतर त्यातील अटी व शर्तीचे पालन करणे अंमलबजावणी संस्थेवर बंधनकारक राहील.

४. सदर प्रशासकीय मान्यता ही मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०१/१०/२०२४ रोजी संपन्न प्रदत्त समितीच्या दुस-या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार देण्यात येत आहे.

५. सदर प्रयोजनार्थ होणारा खर्च “मागणी क्रमांक के-७, २८५२-उद्योग, ८०-सर्वसाधारण, १०२-औद्योगिक उत्पादकता, (०१) (०१) निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम (कार्यक्रम) (२८५२ A०७८) ३५-भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान” या लेखाशिर्षाखालील मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४१२१२११४०५५३०१० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(राजीव राजमाने)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
३. अपर मुख्य सचिव, कृषी विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
४. अपर मुख्य सचिव, सहकार व पणन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
५. अपर मुख्य सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
६. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
७. अपर मुख्य सचिव, परिवहन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
८. प्रधान सचिव, उद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
९. प्रधान सचिव, नगर विकास विभाग-१, मंत्रालय, मुंबई-३२.
१०. प्रधान सचिव, वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
११. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१२. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई-९३.
१३. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-३२.
१४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई.
१५. व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम लिमिटेड, मुंबई.
१६. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, मुंबई-६५.
१७. अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-३२.
१८. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२(लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), मुंबई/ नागपूर.
१९. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
२०. निवासी लेखा परीक्षण अधिकारी, मुंबई.
२१. मा. मुख्य सचिव यांचे सह सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
२२. सह सचिव (उद्योग-७), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२३. अधिक्षकीय उद्योग अधिकारी (निर्यात), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-३२.
२४. मे. एमकेसी अँग्रो फ्रेश लिमिटेड, मौजे. बारगांव, पोस्ट वरुड, जि. अमरावती (उद्योग संचालनालयामार्फत)
२५. वित्त विभाग (कार्यासन अर्थसंकल्प-१४/ व्यय-१६), मंत्रालय, मुंबई-३२.
२६. नियोजन विभाग (कार्यासन-१४६१), मंत्रालय, मुंबई-३२.
२७. अवर सचिव (प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२८. निवडनस्ती (उद्योग-७).